

### Alkyl Amines Chemicals Limited



Reg. Office: 401-407, Nirman Vyapar Kendra, Plot No. 10, Sector 17, Vashi, Navi Mumbai - 400 703. INDIA Tel.: 022-6794 6600 • Fax: 022-6794 6666 • E-mail : alkyl@alkylamines.com • Web: www.alkylamines.com

June 17, 2022

To, **BSE Limited**P. J. Towers

Dalal Street, Mumbai – 400 001.

Scrip Code: 506767

The National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza,

Bandra Kurla Complex,

Bandra (E), Mumbai - 400 051.

Symbol: ALKYLAMINE

Sub.: Intimation under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) (LODR) Regulations, 2015

Dear Sirs,

Pursuant to Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith newspaper notice to shareholders of the Company for updating details of their e-mail, mobile no., PAN, Income-tax forms etc. with the Company, published in the following newspapers:

1. Financial Express — Friday, June 17, 2022.

2. Loksatta - Friday, June 17, 2022.

The same is being made available on the website of the Company at www.alkylamines.com

Kindly take the same on your records.

Thanking you,

For Alkyl Amines Chemicals Limited

Chintamani D. Thatte

General Manager (Legal) & Company Secretary

& Compliance Officer

Encl.: As above

**FINANCIAL EXPRESS** 

*ficici* PRUDENTIAL MUTUAL FUND

### ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com, Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Ultra Short Term Fund, ICICI Prudential Savings Fund and ICICI Prudential Floating Interest Fund (the Schemes) Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on June 22, 2022\*:

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each)s#	NAV as on June 15, 2022 (₹ per unit)
ICICI Prudential Ultra Short Term	r Fund	
Quarterly IDCW	0.0635	10.7961
Direct Plan - Quarterly IDCW	0.0761	10.9988
Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 100/- each)s#	NAV as on June 15, 2022 (₹ per unit)
ICICI Prudential Savings Fund	do do	
Quarterly IDCW	0.1853	105.5146
Direct Plan - Quarterly IDCW	0.2130	105.7033
ICICI Prudential Floating Interest	Fund	
Quarterly IDCW	0.0352	104.7877
Direct Plan - Quarterly IDCW	0.2002	106.1814

- The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

> For ICICI Prudential Asset Management Company Limited Sd/-

> > **Authorised Signatory**

Date : June 16, 2022

Place: Mumbai

No. 007/06/2022

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id

and mobile number to support paper-less communications. To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness

Programs across the country. To know more about it, please visit <a href="https://www.iciciprumf.com">https://www.iciciprumf.com</a> or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

### Nippon Life India Asset Management Limited

(CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 22 6808 7000 • Fax No. +91 22 6808 7097 Email: investorrelation@nipponindiaim.com • Website: https://mf.nipponindiaim.com

#### NOTICE OF 27TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 27th Annual General Meeting ('AGM') of the Members of

Nippon Life India Asset Management Limited (the 'Company') is scheduled to be held on Tuesday, July 12, 2022 at 11:00 AM IST through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the businesses, as set out in the Notice of the AGM only through e-voting facility. The Company has sent the Notice of AGM along with Annual Report for financial year 2021-22 on Thursday, June 16, 2022, only through electronic mode to Members whose email addresses are registered with the Company / Depositories in accordance with circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020, January 13, 2021 and May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as 'MCA Circulars') and Circulars dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as 'SEBI Circulars').

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 (the "Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations") and the Secretarial Standards on General Meetings ('SS2') issued by the Institute of Companies Secretaries of India, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (e-voting) provided by National Securities Depository Limited ('NSDL'). The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on Tuesday, July 05, 2022 ('Cut-off date').

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their votes on all resolutions which is set out in the Notice of the AGM. Members have the option to cast their votes on any of the resolutions using the remote e-voting facility or e-voting during the AGM. Detailed procedure for remote e-voting / e-voting during the AGM is provided in the Notice of the AGM. The remote e-voting period commences on Friday, July 08, 2022 (9.00 a.m. IST) and ends on Monday, July 11, 2022 (5.00 p.m. IST). The remote e-voting module shall be disabled by the NSDL thereafter. The Members who have cast their votes by remote e-voting on the resolutions prior to the AGM may attend / participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their votes on such resolutions again.

Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the company and become a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the Cut-off date, may obtain the login ID and Password for casting his / her vote and for attending the AGM, by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he / she can use his /her existing user ID and password for casting the vote.

Individual Shareholders holding securities in electronic mode and who acquires shares of the Company and become a member of the Company after sending of the notice and holding shares as of the Cut-off date may follow steps mentioned in the Notice of the AGM.

The Board of Directors have appointed Mr. Mukesh Siroya, of M/s M Siroya & Co., Company Secretaries (Membership No. FCS 5682) as a Scrutiniser to scrutinise the voting process in a fair and transparent manner.

For details relating to remote e-voting, please refer the Notice of AGM. In case of any queries relating to remote e-voting you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Mr. Amit Vishal, Senior Manager- NSDL at evoting@nsdl.co.in.

Members who need assistance before or during the AGM, can contact Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager - NSDL at evoting@nsdl.co.in or call on toll free no: 1800 1020 990 and 1800 22 44 30.

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL.

ı	Login type	Helpdesk details		
	Securities held with NSDL	Please contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl. co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30		
		Please contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk. evoting@cdslindia.com or contact at 022- 23058738 or 022-23058542-43		
	The Annual Report including Notice of the AGM of the Company is available on the websi			

of the Company at https://mf.nipponindiaim.com. The same can also be accessed from the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com respectively and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

For Nippon Life India Asset Management Limited

Nilufer Shekhawat

(T) IDBI mutual

### **IDBI** Asset Management Limited

CIN: U65100MH2010PLC199319 Registered Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005 Corporate Office: 4th Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005 Tel: (022) 66442800 Fax: (022) 66442801 Website: www.idbimutual.co.in E-mail: contactus@idbimutual.co.in

CORRIGENDUM NO. 01/2022-23

This is with reference to the notice cum addendum no. 06/2022-23 dated June 15, 2022 captioned as below: CHANGE IN BASE TOTAL EXPENSE RATIO OF THE SCHEME(S) OF IDBI MUTUAL FUND Notice is hereby given that it is proposed to change the base Total Expense Ratio ("TER") (i.e.) TER excluding additional expenses provided in Regulation 52(6A)(b) and 52(6A)(c) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 and GST on Management Fees for the following scheme(s) offered by IDBI Mutual Fund ("the Fund") with effect from June 23, 2022.

	Duge 1EIX			
Name of the Scheme(s)	Regular Plan		Direct Plan	
	Existing	Proposed	Existing	Proposed
IDBI India Top 100 Equity Fund	2.25	2.25 (No Change)	1.17	1.14
IDBI Hybrid Equity Fund	2.25	2.25 (No Change)	1.46	1.45
IDBI Midcap Fund	2.25	2.25 (No Change)	1.44	1.41
IDBI Dividend Yield Fund	2.25	2.25 (No Change)	1.34	1.30
IDBI Long Term Value Fund	2.25	2.25 (No Change)	1.48	1.45
IDBI Focused 30 Equity Fund	2.25	2.25 (No Change)	1.44	1.40
IDBI Nifty Index Fund	0.88	0.88 (No Change)	0.25	0.30
IDBI Ultra Short Term Fund	0.59	0.44	0.27	0.27 (No Change

All other details of the notice-cum-addendum no. 06/2022-2023 dated June 15, 2022 shall remain unchanged. For IDBI Asset Management Limited (Investment Manager to IDBI Mutual Fund)

Place: Mumbai Date : June 16, 2022

Place: Mumbai

Date: June 16, 2022

No.: 25/2022-23

Company Secretary and Chief Compliance Officer

Base TER

Statutory Details: IDBI Mutual Fund has been set up as a trust sponsored by IDBI Bank Limited with IDBI MF Trustee Company Limited as the Trustee ("Trustee" under the Indian Trusts Act, 1882) and with IDBI Asset Management Limited as the Investment Manager. Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

### NOTICE

Declaration of Distribution (of Income & Capital) (previously Referred As Dividend) Under Axis Arbitrage Fund:

Axis Mutual Fund Trustee Limited, Trustee to Axis Mutual Fund ("the Fund") has approved the declaration of Distribution (of Income & Capital) (previously referred as dividend) under the Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) option(s) of following scheme(s), the particulars of which are as under:

Name of the Scheme/ Plan	Quantum of IDCW (₹ per unit)*	Record Date*	Face Value (₹ per Unit)	NAV as on June 15, 2022 (₹ per unit)	
Axis Arbitrage Fund - Regular Plan - IDCW Option	0.05	June 22, 2022	10	10.6887 11.4599	
Axis Arbitrage Fund - Direct Plan - IDCW Option	0.05	June 22, 2022	10		
Axis Arbitrage Fund - Direct Plan - IDCVV Option	and the second second			11.4599	

# As reduced by the amount of applicable statutory levy, if any. or the immediately following Business Day if that day is not a Business Day.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the above stated IDCW option(s) of the scheme(s)/plan(s)

would fall to the extent of payout and statutory levy, if any. The Distribution would be paid to the beneficial owners / unit holders whose names appear in the statement of beneficial owners

maintained by the depositories under the said scheme(s)/plan(s) at the close of business hours on the record date and to the unit holders holding units in physical form, whose names appear in the Register of unit holders maintained with Registrar and Transfer Agent under the IDCW option(s) of the scheme(s)/plan(s) as at the close of the business hours on the record date. Investors may kindly note that declaration of Distribution is subject to availability of distributable surplus on the record date/ex-

distribution date. In case the distributable surplus is less than the quantum of Distribution on the record date/ex-distribution date, the entire available distributable surplus in the aforesaid scheme(s)/plan(s) will be declared as Distribution. Investors are requested to kindly take note of the above.

FORM G - INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST

Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2010

RELEVANT PARTICULARS

principal office (if any) of corporate debtor Works, Sri Durgapuram, Guntur, AP 522414

April 26, 2022

www.andhracements.com

July 02, 2022

July 07, 2022

July 12, 2022

15 Manner of obtaining request for resolution. The prospective resolution applicants on the

an email to inrpacl@deloitte.com

Date of incorporation of corporate debtor November 01, 1936

Address of the registered office and

Insolvency commencement date of the

Date of invitation of expression of interest

Eligibility for resolution applicants under

section 25(2)(h) of the Code is available

Norms of ineligibility applicable under

section 29A are available at:

10 Last date for receipt of expression of

prospective resolution applicants

12 Last date for submission of objections to July 12, 2022

13 Date of issue of information memorandum, July 18, 2022

evaluation matrix and request for resolution

plans to prospective resolution applicants

14 Date of issue of final list of prospective

plan, evaluation matrix, information

16 Last date for submission of resolution

resolution professional

Authority for approval

resolution professional

the Board

orofessional

18 Estimated date for submission of

resolution plan to the Adjudicating

19 Name and registration number of the

Name, Address and e-email of the

Address and email to be used for

correspondence with the resolution

resolution professional, as registered with

Manner of submitting resolution plans to

memorandum and further information

11 Date of issue of provisional list of

provisional list applicants

resolution applicants

Authority under which corporate debtor is Companies Act, 1956

Corporate identity number / limited liability | L26942AP1936PLC002379

For Axis Asset Management Company Limited (CIN - U65991MH2009PLC189558) (Investment Manager to Axis Mutual Fund)

Managing Director & Chief Executive Officer

Sd/-Chandresh Kumar Nigam

Statutory Details: Axis Mutual Fund has been established as a Trust under the Indian Trusts Act, 1882, sponsored by Axis Bank Ltd. (liability restricted to ₹ 1 Lakh). Trustee: Axis Mutual Fund Trustee Limited Investment Manager: Axis Asset Management Company Limited (the AMC) Risk Factors: Axis Bank Ltd. is not liable or responsible for any loss or shortfall resulting from the operation of the schemes.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Registered and Corporate Office Sri Durga Cement

The detailed invitation for expression of interest is

available on the website of the corporate debtor at

The eligibility criteria for resolution applicants is set

out in the detailed invitation for expression of interest.

provisional list or final list shall be given access to the

Virtual Data Room ("VDR") platform containing the

information memorandum and further information

upon execution of a Confidentiality Agreement with

Access to the VDR and participation in the process

shall be subject to satisfaction of the conditions set

out in the detailed invitation for expression of interest

and in accordance with the Insolvency and Bankrupto

Code, 2016 read with rules and regulations framed

thereunder, and in specific, Regulation 36A of the

Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution

Process for Corporate Persons) Regulations, 2016.

Details to form part of the request for resolution plan-

Regn. No.: IBBI/IPA-001/IP-P01450/2018-2019/12285

Deloitte India Insolvency Professionals LLP, 27th Floor,

Deloitte India Insolvency Professionals LLP, 27th Floor,

Tower 3, One International Center, Senapati Bapat

Tower 3, One International Center, Senapati Bapat

Marg, Elphinstone (W), Mumbai 400 013.

Maro, Elphinstone (W), Mumbai 400 013.

to be uploaded in the VDR as mentioned in point

request for resolution plan, evaluation matrix.

the Resolution Professional.

September 09, 2022

Name: Niray Kirit Pujara

Name: Niray Kirit Pujara

Email: npujara.ip@gmail.com

**Communication Address:** 

Registered Address:



Axis House, First Floor, C2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 025, India. TEL: (022) 4325-5161, FAX: (022) 4325-5199, EMAIL: customerservice@axismf.com, WEBSITE: www.axismf.com, ADDITIONAL CONTACT NUMBER: 8108622211

# ALKYL

**Alkyl Amines Chemicals Limited** Regd. Office: 401 - 407. Nirman Vyapar Kendra, Plot No. 10, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400 703. | Tel. No.: 022-67946618 | Fax: 022-67946666

### NOTICE

E-mail: legal@alkylamines.com | Web: www.alkylamines.com

(FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF ALKYL AMINES CHEMICALS LIMITED) Pursuant to General Circular No. 02/2022 dated May 5, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 dated May 13, 2022. Companies are allowed to conduct the Annual General Meeting (AGM) through video conferencing or other audio-visual means. Also, Notice of the AGM and Annual Report for the financial year ended March 31, 2022, shall be sent through electronic mode, to those shareholders whose email addresses are registered with the Company/Depository.

With a view to send Notice of ensuing AGM, Annual Report and other communications in electronic form, shareholders of the Company holding shares in dematerialized form, who have not registered / updated their email address, mobile no. etc. are requested to register / update the same on or before Friday, July 1, 2022 and for receiving the dividend electronically register their bank account details on or before Monday, July 25, 2022 with their Depository Participants.

the Company for the purpose of receiving Notice of AGM, (including remote evoting instructions) and Company's Annual Report electronically, can register update their email address, mobile no. etc. on or before Friday, July 1, 2022 by clicking on the link: https://linkintime.co.in/emailreg/email register.html provided by Linkintime India Pvt. Ltd (Linkintime), C-101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Tel: 022 49186270, Company's Registrar and Share Transfer Agent and for receiving the dividend electronically register their bank account details on or before Monday, July 25, 2022 by clicking on the link: https://linkintime.co.in/emailreg/email register.html. Dividend warrants / demand drafts will be dispatched to the registered address of the shareholders who have not updated their bank accounts details.

shareholders w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source from dividend paid to shareholders at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof. The shareholders are requested to update their PAN with the Linkintime (in case of shares held in physical mode) and with relevant depository participant (in case of shares held

A Resident individual shareholder with PAN and who is not liable to pay income tax can submit a yearly declaration in Form No. 15G/15H, to avail the benefit of non-deduction of tax at source by clicking on the link: https://linkintime.co.in/ formsreg/submission-of-form-15g-15h.html on or before Monday, July 25, 2022. Shareholders are requested to note that in case their PAN is not registered. the tax will be deducted at a higher rate prescribed under relevant sections of Income Tax Act, 1961 as applicable. Non-resident shareholders can avail beneficial rates under tax treaty between India and their country of residence, subject to providing necessary documents i.e. No Permanent Establishment and Beneficial Ownership Declaration, Tax Residency Certificate, Form 10F. any other document which may be required to avail the tax treaty benefits by clicking on the link; https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html The shareholders can submit the aforesaid declarations and documents on or before Monday, July 25, 2022. In case of any

For ALKYL AMINES CHEMICALS LIMITED

Chintamani D. Thatte General Manager (Legal)

### **CENTRAL RAILWAY**

NOTICE FOR EXPRESSION OF INTEREST NOTICE NO. 33/M/Patho/RT-PCR/2022-2023 Expression of Interest (EOI) for Covid RT-PCR testing of Patients/Railway Beneficiaries (both serving, retired & their dependents), referred from Bharat Ratna Dr. Baba Sahib Ambedkar Memorial Hospital, Byculla, Central Railway, Mumbai-400027, at private Diagnostic Centre/Pathology Laboratories located over Mumbai Suburban Region (Central/Western/Harbour) for the period of

Two	Two Years have been uploaded on website www.cr.indianrailways.gov.in				
Sr. no.	EOI No.	Locations	Tender Closing Date/Time		
	33/M/Pathology/RT-PCR TEST/Empanelment/ 2022-2023	Mumbai Suburban region (Central/Western/Harbour)	23-June-2022 15.30 hours.		

Further addendum/corrigendum, time extension, clarification etc. if any, in connection with the subject Expression of Interest (EOI) will only be uploaded in the website, Bidders should regularly visit the website to keep themselves updated. Railway reserves the right to accept the work in full or part or reject the "Expression of Interest" in full or part without assigning any reasons. For further queries please contact the authority on telephone no. 022-23717246

Rail Madad Helpline: 139

### SOUTH EAST CENTRAL RAILWAY TENDER NOTICE FOR

### ILLUMINATION IMPROVEMENT

Tender Notice No.- Sr. DEE (RS&G)

BSP/OTP/22-23-06, Date: 10.06.2022 Name of Work: "Illumination improvement at 13 stations of Bilaspur division." Tender Value (Approx.)

₹ 90,83,464.34/-. Bid Security

Amount: ₹1,81,700/-. Tender Closing Date & Time: 04/07/2022. 15:00 Hrs. For further details, eligibility criteria & complete details for the above work, please refer/ download

tender document which is available on website www.ireps.gov.in. Sr. Divl. Elect. Engg. (RS&G) CPR/10/79 S.E.C. Railway, Bilaspur.

South East Central Railway 🕞 @secrail

#### CENTRAL RAILWAY **Tender Notice** Name of work with its location:

installation, testing & commissioning of indoor and outdoor signalling equipment with alteration in Electronic Interlocking System in JNPT Holding Yard in connection with work of "Utility shifting to accommodate DFC lines at Holding Yard between Jasai JNPT section" and " Construction of 3rd line between Jasai and JNPT Holding vard in connection with 4th Terminal" in Mumbai division of Central Railway Approximate cost of work: 6,52,46,015.22 Bid Security: 4,76,200.00 Date & time for closing of tender: 08.07.2022 at 15.00 Hrs. Date & time for opening of tender: 08.07.2022 at 15.30 Hrs. Website particular and Notice board location

Corrigendum (if any) shallbe published on Website only. Tender Notice No. DR.N.C.S&T. Tender. 2022.01 Date: 13.06.2022

Rail Madad Helpline: 139

where complete details can be seen:

Website www.ireps.gov.in and office of

Dy. Chief Signal & Telecom Engineer,

Construction), Central Railway, Near

Tilak Bridge, Dadar, Mumbai- 400 028.

CENTRAL RAILWAY

### **BHUSAWAL DIVISION**

E-TENDER NOTICE No. BSL-SnT-C-S-2022-23-02

date 14-06-2022 (Open E-Tender) Dv. Chief Signal & Telecommunication Engineer (Construction), Bhusawal for & on behalf of The President of India, invites online open e-tenders from eligible tenderers for following work. E-Tender No.: BSL-SnT-C-S-2022-23-02 Date: 14-06-2022 2 Name of Work: Supply, Installation, Testing & Commissioning of Outdoor & Indoor combined Signlin work including phase working at Manmad, Panewadi & Hisval Stations, Pl at Panjhan station & alteration in existing RRI/PI at Manmad, Nandgon & Electronic Interlocking at Manmad, Panewadi & Hisval stations & utility shifting in MMR-NGN section part of MMR-JL 3rd line work in Bhusawal Division of Central Railway Approx Cost of work: Rs. 31,76,48,129.87 (Rs. Thirty One

Crore Seventy Six Lakh Forty Eight

Thousand One Hundred Twenty Nine

paise Eighty Seven Only) Cost of Tender Form/Booklet: Rs. 0.00

Earnest Money: Rs. 17,38,300/-Rs. Seventeen Lakh Thirty Eight

Thousand Three Hundred Only)

Completion period of the work: 11

Months (Eleven Months) from the

date of issuing of LOA. Including

monsoon Period Start date for

submission of tender: Date:

28.06.2022 Last date and time for

submission of tender: 12.07.2022

upto 15.00 Hrs. Date and time of

closing of tender: 12.07.2022 at 15:00 Hrs. Website where

complete details of tender

available: www.ireps.gov.in. Rail Madad Helpline 139 BSL-5

**CLASSIFIED CENTRES IN MUMBAI** Stylus Arts,

Phone: 24304897 Time Advertising, Matunga (W), Phone : 2446 6191

Vijaya Agencies,

Dadar (W),

Dadar (W),

Phone: 2422 5672. Mobile: 9920640689 Space Age Advertising, Bandra (E) Phone: 26552207

Mobile: 9869666222 Kirti Agencies, Khar (W), Phone: 26047542.

AD Support Advertising, Santacruz (W), Mobile: 9869463650

Gauri Press Communication, Vile Parle (E), Phone: 2617 6310 Mobile: 9820069565

Carl Advertising, Andheri (W). Phone: 6696 3441 / 42. **Keyon Publicity** 

Andheri (E.) Phone: 28253077 Mobile: 9920992393 Lokhandwala Advertising,

Phone: 26364274 / 26316960. Prime Publicity Services, Andheri (E),

Andheri West 9833364551 P. V. Advertisers, Jogeshwari (W) Phone: 26768888

**ZOYA** Creation

Mobile: 9820123000 Neha Agency, Goregaon (E),

Phone: 2927 5033. Mobile: 9819099563. Shark Enterprises, Goregaon (È), Phone: 022-26863587

Adresult Services. Goregaon (W) Phone: 28762157 / 28726291.

Samartha Advertiser Pvt. Ltd., Goregaon (E), Phone: 26852294 Mobile: 9594969627

Mobile: 8692959648/ 9702307711 Bijal Visual Ads.,

Phone: 28835457/ 28805487 Mobile: 9322265715 Noble Publicity Service, Malad (W). Phone: 28881426 / 28881518.

Malad (W).

New Boom Ads, Kandivali (W), Phone: 28640221.

Kandivali (W), Phone: 28645005 Mobile: 9820433200 Express Advertising, Borivali (W)

Phone: 2833 7799 / 2833 9977.

Vikson Advertising Agency

Mobile: 9820401077 Falcon Multimedia Pvt. Ltd., Borivali (E)

Mobile: 9833226463 IEET Advertising Agency

Borivali West 022-28927636 / 28912529

Place: Mumbai Date : June 16, 2022 inancialexp epapr in

Company Secretary & Compliance Officer

Email id: inroacl@deloitte.com 22 Further Details are available at or with Email request to inrpact@deloitte.com or the website of the Corporate Debtorhttp://www.andhracements.com/ 23 Date of publication of Form G June 17, 2022

> Miray Kirit Pujara
> IBBI/IPA-001/IP-P01450/2018-2019/12285
> Deloitte India Insolvency Professionals LLP 27th Floor, Tower 3, One International Center, Senapati Bapat Marg, Elphinstone (W), Mumbai 400 013. Registered Email: npujara.ip@gmail.com For Andhra Cements Limited, Date: June 17, 2022

The norms are set out in the detailed invitation for website of the corporate debtor at Also available at the website of IBBI (https://lbbi.gov.in/legal-framework/) or on request by

Place: Navi Mumbai

Date: June 16, 2022

Shareholders holding shares in physical form, for availing process enabled by

Pursuant to Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of

query, Shareholders are requested to send an e-mail to Linkintime at alkyldivtax@linkintime.co.in

& Company Secretary

# मेंदूविकारग्रस्त श्वानास अवघड शस्त्रक्रियेमुळे जीवदान

पुण्यातील डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पाळीव श्वानांचे त्यांच्या कुटुंबातील स्थान हे घरातील मुलाप्रमाणे असते. साहजिकच त्यांच्या वैद्यकीय तक्रारींवर सर्वोत्तम करण्याची श्वान पालकांची तयारी असते. मज्जारज्जू (हायड्रोसेफॅलस) आजारी झालेल्या एका नऊ महिन्यांच्या श्वानावर

पशुशल्यविशारद डॉ. सागर भोंगळे यांनी मानवी मेंदूशल्यविशारद डॉ. प्रशांत खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. पाळीव श्वानावर यशस्वी झालेली अशा प्रकारची ही पहिली शस्त्रक्रिया असावी, अशी शक्यता डॉ. भोंगळे यांनी व्यक्त केली आहे.

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की आप्ही आमच्या अशिखंच्या वतीने खालील **परिशिष्टा** मध्ये तपशीलवारपणे

वर्णन केलेल्या प्रीमायसेस ("प्रीमायसेस") संदर्भात माईडसेट इस्टेट प्राईव्हेट लिमिटेड, कंपनी कायदा,

१९५६ च्या तरतुदीअंतर्गत स्थापित आणि कंपनी कायदा २०१३ अन्वये मानिव अस्तित्वात असलेल्या आणि

गोरधन बिल्डिंग नंबर – २, २ रा मजला, १२/१४, डॉ, पारेख स्ट्रीट, प्रार्थना समाज,मुंबई –४०० ००४

("कंपनी") येथे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या कंपनीच्या हक्काची चौकशी करीत आहोत कारण आमचे

अशिल कंपनीकड्न सदर प्रीमायसेस स्पष्ट आणि विक्रीयोग्य शिर्षकासह, आणि सर्व बोज्यांपास्न मुक्त खरेदी

सर्व व्यक्तिचा ( कोणत्याही बैंका किंवा वित्तीय संस्था ) सदर प्रीमायसेस आणि / किंवा तिच्या कोणत्याही भागा

वर किंवा बाबत विक्री, भाग, कनव्हेनस, मागणी, संपादन, विकसनाचा हक्क, विकास समता वापरण्याचा

अधिकार, एफसआयचा वापर, विभागणी, हस्तांतरण, अदलाबदल, नियुक्ती, तारण, हायपोधीकेशन,

अटॅचमॅंट, हमी, शुल्क, भेट, विश्वस्त, देखभाल, वारसा, दावा, ताबा, लेट, भाडेपट्टी, उपभाडेपट्टी, हिस्सा,

भाडेकरू, उपभाडेकरू, धारणाधिकार, प्रलंबीत खटले,परवाना, सुलभता, डिवाइझ, इच्छापत्र, बोजा,

कोणत्याही न्यासा अंतर्गत करार किंवा लाभार्थी अधिकार/हितसंबंध, बहिवाटीचा किंवा पूर्व खरेदीचा

तयार केलेले किंवा इतर व्यवस्था किंवा न्यायालयाद्वारे किंवा न्यायाधिकरणाद्वारे किंवा प्राधिकरणाद्वारे पारित

केलेल्य हुकुम,आदेश किंवा नीवाडाअंतर्गत किंवा अन्यथा कायद्याच्या कार्याद्वारे कश्याही प्रकारचे दावे किंवा

इतर कोणत्याही प्रकारे हिस्सा, दावा, अधिकार, हवक, हित किंवा मागणी (एकत्रीतरीत्या **"दावा"**) असल्यास,

त्यांनी खालील सही केलेल्यांना त्यांच्या कार्यालयात म्हणजेच खेतान ॲन्ड कंपनी, ॲडव्होकेटस, वन वर्ल्ड

सेन्टर, टॉवर-१सी, १३ वा मजला, ८४१ सेनापति बापट मार्ग, एलफिन्स्टन रोड, मुंबई ४०००१३ येथे लेखी

स्वरुपात आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यासंहीत तसेच mumbai@khaitanco.com (खालील सही

केलेल्यांना लक्षवेधासाठी नमूद करुन ) या ईमेल वर संबंधित कागदोपत्रांच्या प्रतिसह या सूचनेच्या प्रकाशनाच्या

तारखेपासून १० (दहा) दिवसाच्या आत सूचीत करण्याची विनंती करण्यात येत आहे, अन्यथा असा

कोणाही दावा अस्तित्वात नाही असे समजण्यात येईल आणि असा दावा जर अस्तित्वात असल्यास तर त्या

व्यक्तींनी ते दावे वापरण्याचा अधिकार सोडून - दिला आहे आणि/किंवा त्याग केला असे -समजण्यात -येईल

आणि ते दावे केपनीवर आणि/किंवा आमच्या अशीलांवर बंधनकारक नसेल आणि उपरोक्त कंपनीला योग्य

(सदर प्रीमायसेसचा तपशील)

दादर मुंबई येथील जे के सावंत मार्गावरील माहीम विभागाचा कॅडेस्ट्रेल सर्वे क्रमांक २३१ आणि

१/२३१ असलेला माहिम टाऊन प्लॉनिंग स्कीम III चा अंतिम प्लॉट क्रमाक २९ असलेल्या मोजमापीत

१२,२०४.५८ चौरस मीटर्स भूखंडावर "द्रारुबी" या नावाने ओळखली जाणारी इमारत ( २१ ते ३९ मजले

महाराष्ट्र रिअल इस्टेट नियमांक प्राधिकरणाकडे नौंदणी क्रमाक पी५१९००००९८५४ नुसार नौंदणीकृत

आहे) जिच्या उत्तर पश्चिम विंगच्या २२ व्या एनडब्ल्यू अर्घा मजल्यावरील अंदाजीत मोजमापीत

१७,००० चौरस फुट वापरण्यायोग्य ऑन फ्लोअर जागा असलेला ऑफोस प्रीमायसेस ऋमांक २२एन सोबत

उपरोक्त इमारतीच्या आवारातील १० (दहा) कार पार्किंग जागा वापरणाच्या विशेष अधिकारासहीत.

उत्तर वा त्या दिशेस : अंशत: बाल गोविंदास मार्ग आणि अंशत: आर - ब्रोन फायनल प्लॉट क्रमांक

ALKYL

अल्काइल अमीन्स केमिकल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ४०१-४०७, निर्माण व्यापार केंद्र, प्लॉट नं. १०, सेक्टर १७, वाशी,

नवी मुंबई - ४००७०३ । फोन नं : ०२२-६७९४६६१८ । फॅक्स : ०२२-६७९४६६६६

ई-मेल : legal@alkylamines.com । वेब : www.alkylamines.com

स्रचना

( अल्काइल अमीन्स केमिकल्स लिमिटेडच्या भागधारकांचे लक्ष वेधण्यासाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयद्वारा निर्गमित, ५ मे २०२२ दिनांकित सामान्य परिपत्रक क्र.

०२/२०२२ आणि सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/

२०२२/६२ दिनांकित १३ मे २०२२ अन्वये कंपन्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग किंवा अन्य

ऑडिओ-व्हिज्युअल मिन्सच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)संचालित

करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, एजीएमची सूचना आणि ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल, ज्यांचे ई-मेल ॲड्रेसिस या कंपनीकडे,

डिपॉझिटरीकडे नोंदविले आहेत अशा भागधारकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात

येत्या एजीएमची सूचना, वार्षिक अहवाल आणि अन्य संसूचना इलेक्ट्रॉनिक प्रकारात

पाठविणे लक्षात घेऊन, ज्यांनी आपला ईमेल ॲड्रेस, मोबाइल नंबर इत्यादी नोंदविला नाही,

अद्ययावत केला नाही अशा, डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात भाग धारण करणाऱ्या कंपनीच्या

भागधारकांना विनंती करण्यात येते की, शुक्रवार, १ जुलै २०२२ रोजी किंवा पूर्वी तो

नोंदवावा/ अद्ययावत करावा आणि लाभांश इलेक्ट्रॉनिकरीत्या मिळविण्यासाठी आपल्या बँक

खात्याचे तपशील सोमवार, २५ जुलै २०२२ रोजी अथवा पूर्वी आपल्या डिपॉझिटरी

वास्तविक रूपात भाग धारण करणाऱ्या भागधारकांनी, एजीएमची सूचना (दूरस्थ ई-मतदान

सूचनांसह) आणि कंपनीचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मिळविण्याच्या प्रयोजनार्थ

कंपनीने सक्षम केलेल्या प्रक्रियेचा लाभ घेण्याकरिता, कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्स्फर

एजन्ट लिंकइनटाइम इंडिया प्रा. लि. (लिंक इनटाइम), सी–१०१, २४७ पार्क,

एल.बी.एस.मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३, दूरध्वनी : ०२२ ४९१८६२७०

| यांनी पुरविलेल्या https://linkintime.co.in/emailreg/email\_register.html

लिंकवर क्लिक करून आपला ईमेल ॲड्रेस, मोबाइल नंबर इत्यादी शुक्रवार १ जुलै २०२२

रोजी किंवा पूर्वी नोंदवावा/ अद्ययावत करावा आणि लाभांश इलेक्ट्रॉनिक पद्धतीने

मिळविण्याकरिता आपले बँक खात्याचे तपशील **सोमवार, २५ जुलै २०२२** रोजी किंवा पूर्वी

https://linkintime.co.in/emailreg/email\_register.html लिंकवर क्लिक

करून नोंदवावेत. आपले बँक खात्याचे तपशील अद्ययावत केले नसतील अशा

भागधारकांना डिव्हिडन्ड वॉरन्ट्स/डिमांड ड्राफ्ट्स त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविण्यात

फायनान्स ॲक्ट २०२० अन्वये १ एप्रिल २०२० पासून प्रभावाने, लाभांशाचे उत्पन्न

भागधारकांच्या हातात करपात्र असेल आणि भागधारकांना प्रदान केलेल्या लाभांशातून कंपनीने विहित दराने स्रोतातून कर वजात करावा लागेल. विविध प्रवर्गांसाठीच्या विहित

दरांकरिता भागधारकांनी कृपया फायनान्स ॲक्ट, २०२० व त्याचे फेरबदल पाहावेत.

भागधारकांना विनंती करण्यात येते की, दी लिंकइनटाइमकडे (वास्तविक रूपात धारण

केलेल्या भागांच्या बाबतीत आणि संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपन्टकडे (डिमॅट रूपात धारण

पॅन धारण करणारा आणि आयकर प्रदान करण्यास पात्र नसलेला निवासी व्यक्ती भागधारक

https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h-html

लिंकवर क्लिक करून सोमवार, २५ जुलै २०२२ रोजी किंवा पूर्वी, स्रोतातून कर वजात न

करण्याचा फायदा घेण्याकरिता प्रपत्र क्र. १५ जी/१५एचमध्ये वार्षिक प्रतिज्ञापत्र सादर करू

शकतात. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, त्यांचा पॅन नोंदविला नसेल तर लागू असेल

त्याप्रमाणे आयकर अधिनियम, १९६१ च्या संबंधित कलमांखाली विहित केलेल्या उच्चतर

दराने कर वजात केला जाईल. अ-निवासी भागधारकांना, भारत व त्यांच्या निवासाचा देश

यांच्या दरम्यानच्या कर करारानुसार फायदेशीर दरांचा लाभ घेऊ शकतात तथापि कर करार

फायदे मिळविण्यास आवश्यक असलेली कागदपत्रे म्हणजेच नो पर्मनन्ट एस्टॅब्लिशमेन्ट

- ॲन्ड बेनेफिशिअल ओनरशिप डिक्लरेशन, टॅक्स रेसिडन्सी सर्टिफिकेट, प्रपत्र १० एफ,

अन्य कोणतेही आवश्यक कागदपत्र https://linkintime.co.in/formsreg/

submission-of-form-15g-15h-html लिंकवर क्लिक करून सादर करावी

लागतील. भागधारक **सोमवार, २५ जुलै २०२२** रोजी किंवा पूर्वी पूर्वीक्त प्रतिज्ञापत्रे व

कागदपत्रे सादर करू शकतात. काही विचारणा असल्यास भागधारकांनी कृपया

अल्काइल अमीन्स केमिकल्स लिमिटेड करिता

चिंतामणी डी. थत्ते

आणि कंपनी सचिव

महाव्यवस्थापक (विधि)

alkyldivtax@linkintime.co.in मध्ये लिंकइनटाइमला ई-मेल पाठवावा

किलेल्या भागांच्या बाबतीत) आपला पॅन अद्ययावत करावा.

खेतान ॲन्ड कंपनी करिता

देवेन्द्र देशमुख

३०, ३४, ३६ आणि ओ. पी क्रमांक ४१.

दक्षिण वा त्या दिशेस : आर - ज्ञोन फायनल प्लॉट क्रमांक २८ आणि ओ. पी क्रमांक ३३.

वाटेल त्या पद्धतीने सदर प्रीमायसेसचा व्यवहार करण्यास मोकळीक असेल

इमारत ज्या जमिनीवर बांधली आली आहे त्या जमिनीची चर्तुसीमा खालील प्रमाणे

पूर्व वा त्या दिशेस : सेनापती बापट मार्ग

पश्चिम वा त्या दिशेस : जे. के सावंत मार्ग

स्थान : मुंबई

पार्टिसिपन्ट्सकडे नोंदवावेत.



### पहिली शस्त्रक्रिया...

शस्त्रक्रियेनंतर फोबीच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. प्राण्यांवरील शस्त्रक्रियांबाबत् उपलब्ध माहितीमध्ये अशा शस्त्रक्रियेची नोंद्र नाही. त्यामुळे ही पहिली शस्त्रक्रिया टरण्याची शक्यता आहे. मानवी मेंद्रशल्यविशारद आणि पशुशल्यविशारद यांनी एकत्रितपणे केलेलीही ही पहिलीच शस्त्रक्रिया असण्याची शक्यताही डॉ. सागर भोंगळे यांनी व्यक्त केली

निकम जिल्ह्यातील कुटुंबीयांकडे असलेल्या जर्मन शेफर्ड जातीतील अवध्या नऊ महिन्यांच्या फोबी नामक श्वानच्या स्नायुंमध्ये अशक्तपणा, डोके आणि मान स्थिर न राहणे, वाढ मंदावणे अशी लक्षणे दिसल्याने तिला डॉ. सागर भोंगळे यांच्याकडे तपासणीसाठी नेण्यात आले होते. सर्वसाधारण एमआरआयमध्ये कोणतीही तक्रार न आढळल्याने तिच्या मेंद्रचा एमआरआय केला असता फोबीच्या हायड्रोसेफॅलस आजाराचे निदान झाले. श्वानामध्ये अशी वैद्यकीय

परिस्थिती अत्यंत दुर्मीळ असल्यामुळे उपचार करणेही आव्हानात्मक होते, असे ॲनिमल मेडिकल सर्विस (एएमएस) पेट क्लिनिकचे डॉ. सागर भोंगळे यांनी सांगितले.

डॉ. भोंगळे म्हणाले, फोबीला असलेले हायड्रोसेफॅलस प्राण्यांमध्ये आढळण्याचे प्रमाण कमी आहे. ते जन्मजात असण्याची शक्यता आहे. असा आजार जन्मतःच असेल तर प्राणी लवकर दगावतात. त्यामुळे निदानही होत नाही. फोबीच्या आजाराचे निदान झाले तेव्हा तिच्या

कुटुंबाने तिच्यावर उपचार करण्याची इच्छा दर्शवली. हा आजार दुर्मीळ असल्याने शस्त्रक्रिया जोखमीची होती. आम्ही मानवी मेंदूशल्यविशारद डॉ. प्रशांत खंडेलवाल यांचे मार्गदर्शन घेतले असता त्यांनी देखील जोखमीची कल्पना दिली. कुटुंबाने फोबीवरील प्रेमासाठी हा धोका पत्करायचे ठरवल्याने आम्ही शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया तब्बल दोन ते अडीच तास चालली. मूळ आजार प्राण्यांमध्ये दुर्मीळ असल्याने शस्त्रक्रियाही गंतागंतीची होती. ही शस्त्रक्रिया आणि उपचार खर्चिक होते, मात्र कुटुंबीयांची तयारी आणि समाज माध्यमातून केलेल्या आवाहनाला प्राणिप्रेमींनी दिलेला आर्थिक मदतीचा प्रतिसाद यामुळे फोबीला जीवदान देणे शक्य झाले. या शस्त्रक्रियेत डॉ. जुई पाटकर आणि डॉ. शीता कुमावत यांचे सहकार्य लाभले, असेही त्यांनी

### रॉयल ट्विन्कल स्टार क्लब प्रायव्हेट लिमिटेड व सायट्रस चेक इन्स लिमिटेड

सांगितले.

विक्रीची सूचना

माननीय सर्वोच्य न्यायालयाद्वारा स्थापित विक्री-नि-देखरेख समितीद्वारा रॉयल ट्विन्कल स्टार क्ल प्रायव्हेट लिमिटेड व सायट्रस चेक इन्स लिमिटेड (परिसमापन अंतर्गत) यांच्या प्रकरणातील दिनांकित १०.०५.२०१८ आदेशाद्वारा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाद्वारा स्थापित विक्री-नि-देखरेख समितीद्वार citrusroyal.com, sebi.gov.in

https://ncltauction.auctiontiger.net या वेबपोर्टलवर अपलोड केलेल्या परिशिष्ट नुसार मालमत्तेच्या विक्रीकरिता १५ जुलै, २०२२ रोजी स. ११.०० व दु.०१.०० दरम्यान सादर करावयाचे https://ncltauction.auctiontiger.net याद्वारा इलेक्ट्रॉनिक प्रणालीत मागविण्यात आले आहेत. मालमत्तेची विक्री काटेकोरपणे "जसे आहे जेथे आहे व जे काही आहे तेथे आहे तसेच जसे आहे जे काही आहे" तत्त्वावर करण्यात येणार आहे.

स्वारस्य असलेल्या बोलीदारांना विनंती करण्यात येते की, त्यांनी पोर्टलकडे स्वतः नोंदणी करावी आणि लॉग-इन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. स्वारस्य असलेल्या बोलीदारांनी पोर्टलद्वारा प्राप्त केलेल्या लॉग-इन आयडी व पासवर्डद्वारा पूर्वोक्त वेबसाइटमार्फत त्यांच्या बोली सादर कराव्यात. इरटे खालीलनसार एनईएफटी / आरटीजीएसद्वारा भरावयाची आहे :- **बँक अकाऊंटचे नाव** : **सायटस चेक** इन्स लिमिटेड ( परिसमापन अंतर्गत ), बँकेचे नाव : कोटक महिंद्रा बँक, शाखा : लोअर परळ ( प.) मुंबई-४०००१३, अकाऊंट नं. : ४४१२८६७१५२, आयएफएससी कोड केकेबीके००००६३८. वैध युजर आयडी / पासवर्ड असलेले खरीददार आणि केवळ एनईएफटी / आरटीजीएसद्वारा केलेले इरठेचे निश्चित प्रदान ऑनलाइन लिलावात सहभागी होण्याकरिता पात्र असतील. ज्या स्वारस्य असलेल्या बोलीदारांना लॉग-इन आयडी व पासवर्डची निर्मिती, अपलोडींग डेटा, बोलीचे सादरीकरण इ. बाबत साहाय्य हवे असल्यास ते ई-प्रोक्युअरमेन्ट टेक्नॉलॉजीस (पी.) लिमिटेड, **श्री. प्रविण थेवर**, मोबा. नं. ९१ ९७२२७७८८२८ / ०७९६८१३६८४१ / ७८ / ५१ ईमेल praveen.thevar@auctiontiger.net / Support@auctiontiger.net यांच्याशी संपर्क साधू शकतील. मालमत्तेबाबत माहिती व अन्य शंकांकरिता तुम्ही **हर्षील अगरवाल, मोबा**. न ७९७६४६९०२५, ईमेल : royalsmc2018@gmail.com यांच्याशी संपर्क साधू शकाल विक्रीकरिता सविस्तर शर्ती व अटींसमाविष्ट निविदा कागदपत्रे citrusroyal.com र https://ncltauction.auctiontiger.net या पोर्टल्सवरून प्राप्त करता येतील. विक्रीच्या शर्तींचे अनुपालन न करणारे प्रस्ताव नामंजूर करण्यात येतील. यशस्वी खरीददारास संपूर्ण विक्री किमतीच्या प्रदानावर आणि विक्री प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विक्री प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येईल. खरीददार स्टॅंप् ड्यूटी व नोंदणी आकार, जर असल्यास, यावरील खर्च सोसतील. विक्री-नि-देखरेख समिती जे काही असेल ते कोणतेही कारण न दाखवता स्वीकारलेल्या एक किंवा अधिक मालमत्तेकरिता कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नामंजूर करण्याचा हक्क राखून ठेवीत आहेत. सीए देवेंद्र जैन

तारीख : १७.०६.२०२२

रिझोल्यूशन प्रोफेशनल विक्री-नि-देखरेख समितीच्या वतीने

## मुंबई गृहनिर्माण भवन व क्षेत्रविकास मंडळ

दूरध्वनी क्र. : ०२२-६६४०५२२०; ई-मेल : agbhasharkar@mhada.gov.in

कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग, मुं. गृ. व क्षे. वि. मंडळ, रूम क्र. ३६८, दुसरा मजला, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे पूर्व, मुंबई-५१, यांच्या कार्यालयामार्फत खालील दर्शविलेल्या कामांकरिता दर निश्चित करण्यासाठी अशा प्रकारच्या काम असलेल्य ठेकेदार/ एजन्सींकडून/ कंपनीकडून कोटेशन मागविण्यात येत आहे. खाली दिलेल्य कामांच्या आयटमचे कोटेशनवर शिक्क्यानिशी मोहोरबंद पाकीट ८ दिवसांच्या आत उपरोक्त कार्यालयात पोहोचतील असे पाठवावे

It. No.	Description of Item	Rate (In Rs.)	Unit (One Job)	Amoun
१	७५० मेट्रिक घन मलिनस्सारण प्रकल्पाचे रचना, पुरवठा, उभारणी, चाचणी, किमशिनिंग, एक वर्षाची विनामूल्य दुरुस्ती कालावधी प्रकल्प चालविणे व व्यापक देखभाल करणे व पुढील ४ वर्षे व्यापक देखभाल व दुरुस्ती करणे.			
7	१०५० मेट्रिक घन मलनिस्सारण प्रकल्पाचे रचना, पुरवठा, उभारणी, चाचणी, किमशनिंग, एक वर्षाची विनामूल्य दुरुस्ती कालावधी प्रकल्प चालविणे व व्यापक देखभाल करणे व पुढील ४ वर्षे व्यापक देखभाल व दुरुस्ती करणे.			
æ	२८०० केजी प्रति दिवस क्षमतेचा सेंद्रीय घनकचरा कम्पोस्टर प्रकल्पाचे रचना, पुरवठा, उभारणी, चाचणी, कमिशनिंग, एक वर्षाची विनामूल्य दुरुस्ती कालावधी प्रकल्प चालविणे व व्यापक देखभाल करणे व पुढील ४ वर्षे व्यापक देखभाल व दुरुस्ती करणे.			
8	२००० केजी प्रति दिवस क्षमतेचा सेंद्रीय घनकचरा कम्पोस्टर प्रकल्पाचे रचना, पुरवठा, उभारणी, चाचणी, कमिशनिंग, एक वर्षाची विनामूल्य दुरुस्ती कालावधी प्रकल्प चालविणे व व्यापक देखभाल करणे व पुढील ४ वर्षे व्यापक देखभाल व दुरुस्ती करणे.			
ц	२, ३ व ४ चाकी Electric Vehicle Charging प्रकल्पाचे रचना, पुरवठा, उभारणी, चाचणी,			

देखभाल व दुरुस्ती करणे. अटी व शती : १) ठेकेदार/ एजन्सी/ कंपनी यांनी पूर्ण भरलेले व सही-शिक्क्यानिशी योग्य त्य कागदपत्रासह मोहोरबंद लिफाफ्यात कोटेशन या कार्यालयाच्या कार्यालयीन वेळेत ८ दिवसांच्या आत या कार्यालयास सादर करावे. दरपत्रकावर कामाचे नाव लिहिणे

दरपत्रकातील दर हे अंकात व अक्षरांत या कार्यालयास सादर करावेत.

कमिशनिंग, एक वर्षाची विनामूल्य दुरुस्ती कालावधी

प्रकल्प चालविणे व व्यापक देखभाल करणे व पुढील

Roof Mounted on Grid सौर ऊर्जा प्रकल्पाचे

रचना, पुरवठा, उभारणी, चाचणी, कमिशनिंग, एक

वर्षाची विनामूल्य दुरुस्ती कालावधी प्रकल्प चालविणे

व व्यापक देखभाल करणे व पुढील ४ वर्षे व्यापक

४ वर्षे व्यापक देखभाल व दुरुस्ती करणे.

३) दरपत्रकातील दर हे जी.एस.टी.व्यतिरिक्त व जी.एस.टी.सह स्वतंत्र लिहिलेले असावे ४) ठेकेदार/ एजन्सी/ कंपनी यांनी कोणत्या कामासाठी दरपत्रक सादर केले आहे त्या

कामाचे नाव स्पष्टपणे मोहोरबंद लिफाफ्यावर नमूद करणे व पूर्ण भरलेले व सही-शिक्क्यानिशी योग्य त्या कागदपत्रासह मोहोरबंद लिफाफ्यात कोटेशन या कार्यालयाच्या कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

ठेकेदार/ एजन्सी/ कंपनी यांनी भरलेले सही-शिक्षा विरहित दरपत्रक स्वीकारले

६) सदरचे कोटेशन हे वरील आयटमचे दर निश्चित करण्यासाठी मार्गावण्यात आले

७) वरील नमूद प्रत्येक कामासाठी वेगवेगळी मोहोरबंद लिफाफ्यात दरपत्रक सादर करावे.

वरील कामाच्या तपशील पुस्तिका या कार्यालयामधून घेऊन सदर माहिती पुस्तिकेमध्ये नमूद केलेल्या कामाच्या तपशिलाप्रमाणे दरपत्रक सादर करण्यात यावे. सदर तपशील पुस्तिका या कार्यालयामधून मोफत देण्यात येईल. सदर कामाच्या उभारणी आणि देखभाल दुरुस्ती व प्रकल्प चालविण्याचे दरपत्रक वेगवेगळे सादर करण्यात यावेत.

> स्वाक्षरी/-कार्यकारी अभियंता विद्युत विभाग/मुंबई मंडळ

म्हाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था

# प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान केंद्र - अनित पवार

बारामतीत विज्ञान, नावीन्यता केंद्राचे शरद पवार, अदानींच्या उपस्थितीत उद्घाटन

लोकसत्ता वार्ताहर

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, उद्योगपती गौतम अदानी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी बारामती येथे विज्ञान आणि नावीन्यता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे विज्ञान केंद्र उभारण्यात येणार असून, त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली जाईल, अशी घोषणा केली.

'बारामती ॲग्रीकल्चर**ल** डेव्हलपमेंट ट्रस्ट'च्या कृषी विज्ञान केंद्र परिसरात महाराष्ट्र शासन, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग आणि टाटा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने हे विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे. कार्यक्रमाला राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक सावंत, डॉ. सी. डी. माई,



बारामती येथे गुरुवारी विज्ञान आणि नावीन्यता केंद्राचे उद्घाटन झाले. या वेळी शरद पवार, अजित पवार, डॉ. अनिल काकोडकर, गौतम अदानी, सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.

🌽 विज्ञान केंद्राचे सर्वांत पुढारलेले स्वरूप बारामतीला साकारत 📕📕 आहे. एक लाख विद्यार्थ्यांनी केंद्राला आतापर्यंत भेट दिली आहे. विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वैज्ञानिकदृष्टी निर्माण होणे गरजेचे असून त्यासाठी केंद्र उपयुक्त ठरेल. प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षातून एकदा या केंद्रात जाता यावे असा प्रयत्न आहे. वैज्ञानिक प्रक्रियेचा आनंद अनुभवण्याची संधी या केंद्रात आहे.

- डॉ. अनिल काकोडकर, अध्यक्ष, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग

रयत शिक्षण संस्थेचे डॉ. अनिल पाटील, होमी भाभा विज्ञान आणि संशोधन केंद्राचे डॉ. अर्णव भट्टाचार्य, नेहरू विज्ञान केंद्राचे डॉ.

सुब्रत चौधरी, तरुण वैज्ञानिक गोपाली जी., 'ऑग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट'चे चेअरमन राजेंद्र पवार, प्रीती अदानी आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, की या केंद्रामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि उत्सुकतेत भर पडेल. जीवनात पुढे जाण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक मनोभूमिका तयार केल्यास जीवनात यश नक्की मिळेल. विज्ञान आणि नावीन्यता केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाची झेप लक्षात येईल आणि त्यातून वैज्ञानिकदृष्टी विकसित

### औंधमध्ये उच्चभ्र भागात वेश्या

व्यवसाय उघड मुंबईतील मॉडेलसह सहा तरुणींची सुटका

पुणे : औंध परिसरामध्ये एका उच्चभ्र भागात 'द व्हाइट विलो स्पा' या मसाज सेंटरच्या नावाखाली चालविल्या जाणाऱ्या वेश्याव्यवसायाचा सामाजिक विभागाने पर्दाफाश केला. या प्रकारात आसाम येथील एकाला अटक करून मुंबईतील एका मॉडेलसह आसाम, मणिपूर येथील सहा तरुणींची सुटका करण्यात आली.

'द व्हाइट विलो स्पा'चा सहायक व्यवस्थापक सुफियान जमालुद्दिन अहमद (२३, रा. रिद्धी कॉम्प्लेक्स, माधुरी पार्क सोसायटी, औंध) याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. स्पाचा मालक वेंकटेश राठोड (३८) व्यवस्थापक देवीसिंग ऊर्फ लीलाधर चव्हाण (३०), सदनिकेचा मालक अभिनव रामनाथ वाजपेयी आणि मोना वाजपेयी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती.

### 'अग्निपथा'वरून आगडोब!

(पान ३ वरून)

रोहतक या जिल्ह्यांमध्ये आंदोलन झाले. पालवलमध्ये आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या हिंसाचारात अनेक पोलीस जखमी झाले. हिंसाचारामुळे पालवलमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.

राजस्थानमध्ये राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाच्या नेतृत्वाखाली तरुणांनी निदर्शने केली. जयपूर, जोधपूर, अजमेरमध्ये हिंसक आंदोलन झाले. या जिल्ह्यांत जादा पोलीस कुमक मागवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्य ग्वाल्हर प्रदेशात इंदोर येथे आंदोलन झाले.

दिल्लीतही आंदोलकांनी रेल्वेमार्ग रोखून धरले. जम्मूमध्ये बी. सी. मार्गावरील लष्करी कार्यालयाबाहेर तरुणांनी निदर्शने केली. तसेच त्यांनी काही ठिकाणी रस्ते रोखून धरले. पोलिसांनी निदर्शकांवर लाठीमार केला.

मध्य रेल्वे

निविदा सूचना

कामाचे नाव त्याच्या ठिकाणासह : मध्य रेल्वेच्या

सीवूड-उरण विद्युतीकरण झालेल्या दुपदरी मार्गाच्या

कामाच्या संदर्भात खारकोपर-उरण अनुभागामधील

विविध स्थानकांच्या ठिकाणी दूरसंचार प्रवासी

सुविधांची तरतूद. कामाचे अंदाजे मूल्य

रु. ५,५५,४१,०४०.६२ बोली सुरक्षा

रु. ४,२७,७००.०० निविदेच्या समाप्तीचा दिनांक

आणि वेळ : ०८.०७.२०२२ रोजी १५.०० वा

निविदा उघडण्यासाठी दिनांक आणि वेळ

०८.०७.२०२२ रोजी १५.३० वा. **संकेतस्थळ** 

तपशील आणि सूचना फलक ठिकाण जेथे पूर्ण

तपशील पाहता येईल: संकेतस्थळ

www.ireps.gov.in आणि उपमुख्य संकेत

निविदा सूचना क्र. डीआर.एन.सी.एस आणि टी.

निविदा. २०२२.०५ दिनांकः १४.०६.२०२२

रेल मदत वाहिनी १३९

मुंबई विभागामधील एमटीपीअंतर्गत बेलापूर

### पुनरीचित सेतू अभ्यासक्रम 'एससीईआरटी'च्या संकेतस्थळावर करून देण्यात आले असून, उर्दू

मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांचे इयत्तानिहाय साहित्य उपलब्ध

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: करोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने पुनर्चना (एससीईआरटी) केलेला सेत् अभ्यासक्रम ऑनलाइन उपलब्ध केला आहे. त्यात मराठी माध्यमातील मराठी गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांचे इयत्तानिहाय साहित्य उपलब्ध आणि इंग्रजी माध्यमासाठीचे साहित्य लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. करोना काळात शाळा बंद

असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. इयत्तानिहाय अभ्यासक्रमातील अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी गेल्या वर्षी पहिल्यांदा सेत् अभ्यासक्रम राबवण्यात आला. या अभ्यासक्रमाची परिणामकारकता तपासण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणातून सेतू अभ्यासक्रम परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर यंदाही अभ्यासक्रमाची अंमलबजावणी

अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीबाबतच्या सुचना या पूर्वीच देण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर पुनरीचित सेत् अभ्यासक्रमातील माध्यमाच्या मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांचे इयत्तानिहाय साहित्य एससीईआरटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते शिक्षकांना डाउनलोड करून घेता येईल. सेत् अभ्यासक्रमापूर्वी विद्यार्थ्यांची पूर्व चाचणी आणि सेत् अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांची उत्तरचाचणी घेतली जाईल. सेतू अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर नियमित अध्ययन अध्यापन

प्रक्रिया सुरू होईल.

# टाण्यात आज उद्योगचर्चा

महाराष्ट्रातून मिळतो. अनेक मोठे

(पान ३ वरून) अधिकारी डॉ. पी. अनबलगन आणि मुंबई शेअर बाजाराच्या लघु व मध्यम उद्योग आणि स्टार्टअप विभागाचे प्रमुख अजय

ठाकूर यांच्यासह ठाण्याच्या उद्योग क्षेत्रातील नामांकित उद्योजक या बहुसत्रीय परिषदेत सहभागी होतील. देशातील एकूण औद्योगिक

उत्पादनाच्या १५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते आणि या क्षेत्रातून मिळणाऱ्या एकूण महसुलापैकी जवळपास ४० टक्के महसूल

उद्योग-हजारो लघु आणि मध्यम उद्योग, त्यांत काम करणारे लाखो अधिकारी-कर्मचारी असा महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राचा विस्तार आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकार एक लाख कोटी डॉलरपर्यंत नेण्यासाठी सुरू असलेल्या राज्याच्या औद्योगिक विकासाचा आणि त्यासाठी पूरक अशा पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांचा ऊहापोह या परिषदेत केला जाईल.

राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांत राज्याचे उद्योगचक्र गतीमान व्हावे, यासाठी नवी गुंतवणूक आणली, सामंजस्य करार केले. याचा राज्याच्या उद्योगक्षेत्रावर काय परिणाम होईल, लघु व मध्यम उद्योगांना त्यात कसा वाव मिळेल. रोजगारनिर्मितीत कशी वाढ होईल, याबरोबरच राज्य सरकार नव्या औद्योगिक संधी कुठे उपलब्ध करून देत आहे, याचीही माहिती या परिषदेतून मिळेल.

# दहावीचा निकाल आज

(पान ३ वरून)

ही माहिती दिली. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी दहावीची परीक्षा न होता अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे यंदाच्या परीक्षेबाबतही साशंकता होती. मात्र यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य मंडळाने दहावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा

निर्णय घेतला.

या पार्श्वभूमीवर यंदा मार्च-एप्रिलमध्ये दहावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. राज्यातील १६ लाख ३८ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

संकेतस्थळाद्वारे विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेले गुण पाहता येतील, तसेच माहिती प्रत (प्रिंट

आउट) घेता येईल. तर गुणपत्रिका स्वतंत्रपणे कळवण्यात येईल, असे मंडळाने स्पष्ट केले. गुणपडताळणीसाठी २० ते २९ जून, छायाप्रतीसाठी २० जून ते ९ ऑगस्ट या कालावधीत अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

# अदृश्य पावसाची राज्यात ९९ टक्के व्याप्ती!

असल्याने चिंता आहे. मात्र, १९

(पान ३ वरून) भागात या कालावधीत मोठा

पाऊस झालेला नाही. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यात सरासरीच्या तुलनेत ५६ टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या आणि राज्यातील पाणीसाठ्याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

जून महिन्यामध्ये राज्यात पावसाचा टक्का कमी राहणार असल्याचे पूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, सध्या काही भागांत एकदमच पाऊस गायब

जूनपासून काही भागांत हळूहळू पाऊस जोर धरणार आहे. अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती, तर गुजरातपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत चक्रिय वारे निर्माण होणार असल्याने समुद्रातून बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग काही प्रमाणात वाढून पावसाला पोषक वातावरण

थोडीशीच रिपरिप का? हवामानशास्त्राच्या निकषांनुसार मोसमी पाऊस

तयार होणार आहे.

महाराष्ट्रभर पोहोचला असला, तरी समुद्रातून बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग कमी असल्याने पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली असतानाच पावसाच्या आगमनाबाबत संकेत मिळू लागले आहेत. हळूहळू जोर...

येत्या रविवारपासून (१९ जून) दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत पाऊस हळूहळू जोर धरणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

आणि दूरसंचार अभियंता (बांधकाम), मध्य रेल्वे टिळक ब्रिजजवळ, दादर, मुंबई-४०००२८ शृद्धिपत्रक (जर असल्यास) केवळ संकेतस्थळावर सीपीआरओ/ए/३०८ प्रसिद्ध करण्यात येईल.

epaper loksatta

स्थळ : नवी मुंबई

दिनांक : १६ जून २०२२

